

Total No. of Questions : 6]

SEAT No. :

P2203

[Total No. of Pages : 4

[5805]-116

M.Com. (Part - I)

ADVANCED BANKING AND FINANCE

116 - Group G : Central Banking

(CBCS 2019 Pattern) (Semester - I)

Time : 3 Hours]

[Max. Marks : 60

Instructions to the candidates:

- 1) *Question No. 1 and Q. No.6 are compulsory*
- 2) *Solve any three questions from Q. No. 2 to Q. No. 5.*
- 3) *Figures to the right side indicate full marks.*

Q1) Fill in the blanks by selecting suitable choice (any six).

[6]

- a) _____ was the first Indian Governor of RBI.
 - i) Sir C.D. Deshmukh
 - ii) K.G. Ambegaonkar
 - iii) Sir Benegal Rama Rau
 - iv) H.V.R. Iengar
- b) _____ was the initial share capital of RBI
 - i) Rs. 10 Crore
 - ii) Rs. 5 Crore
 - iii) Rs. 15 Crore
 - iv) Rs. 20 Crore
- c) _____ can not count under SLR.
 - i) Cash in hand
 - ii) Gold owned by the bank.
 - iii) Balance with RBI
 - iv) Loan sanction by the bank
- d) _____ is a incorrect statement about RBI.
 - i) RBI is the bank of issuing currency
 - ii) RBI acts as banker to the government
 - iii) RBI is a banker's bank
 - iv) RBI does not regulate the flow of credit
- e) _____ is a full form of K.Y.C.
 - i) Keep your customers
 - ii) Know your customer
 - iii) Know your credit
 - iv) Keep your credit

P.T.O.

- f) _____ is not a para Banking activity.
- i) Assest management ii) Cash withdrawal
 - iii) Insurance Business iv) Mutual Funds Business
- g) NBFCs are registered under _____ act.
- i) Companies Act, 1970 ii) Companies Act, 1956
 - iii) Companies Act, 1967 iv) Companies Act, 1958
- h) In India NBFCs are regulates by _____
- i) Reserve Bank of India
 - ii) SEBI
 - iii) Government of Maharashtra
 - iv) SBI

Q2) Explain the Need and Rational of central Bank. [14]

Q3) Explain the Regulation and supervision of RBI over commercial Banks. [14]

Q4) Explain the para Banking Activities. [14]

Q5) What is meant by NBFCs? Explain the types of NBFCs. [14]

Q6) Write short Notes (Any two) [12]

- a) Origin of central Banking.
- b) Lender of Last Resort.
- c) Credit Information Bureau of Inida Ltd.
- d) Problems of NBFCs.



Total No. of Questions : 6]

P2203

[5805]-116

M.Com. (Part - I)

ADVANCED BANKING AND FINANCE

116 - Group G : Central Banking

(CBCS 2019 Pattern) (Semester - I)

(मराठी रूपांतर)

वेळ : 3 तास/

[एकूण गुण : 60]

- सूचना :-
- 1) प्रश्न क्रमांक 1 आणि प्रश्न क्रमांक 6 अनिवार्य आहेत.
 - 2) प्रश्न क्र. 2 पासून प्रश्न क्र. 5 पर्यंत कोणतेही तीन प्रश्न सोडवा.
 - 3) उजव्या बाजूचे अंक पूर्ण गुण दर्शवतात.

प्र.1) रिकाम्या जागा भरा. (कोणतेही सहा)

[6]

- अ) हे भारतीय रिझर्व्ह बँकेचे पहिले भारतीय गव्हर्नर होते.
- i) सर सी. डी. देशमुख
 - ii) के. जी. आंबेगावकर
 - iii) सर बेनेगल रामाराव
 - iv) एच. व्ही. आर. आयंगर
- ब) भारतीय रिझर्व्ह बँकेचे सुरुवातीचे भाग भांडवल होते.
- i) रु. 10 कोटी
 - ii) रु. 5 कोटी
 - iii) रु. 15 कोटी
 - iv) रु. 20 कोटी
- क) हे वैधानिक रोखता प्रमाणामध्ये गणले जात नाही.
- i) रोख रक्कम
 - ii) बँकेच्या मालकीचे सोने
 - iii) रिझर्व्ह बँकेकडील शिल्लक रक्कम
 - iv) बँकेने मंजूर केलेले कर्ज
- ड) हे भारतीय रिझर्व्ह बँके बाबत चूकीचे विधान आहे.
- i) आर.बी.आय. चलन जारी करणारी संस्था आहे
 - ii) आर.बी.आय. सरकारची बँक म्हणून कार्य करते
 - iii) आर.बी.आय. बँकांची बँक आहे
 - iv) आर.बी.आय. पतप्रवाह नियंत्रित करत नाही
- इ) के.वाय.सी. चे पूर्ण रूप हे आहे.
- i) क्विप युवर कस्टमर
 - ii) नो युवर कस्टमर
 - iii) नो युवर क्रेडीट
 - iv) क्विप युवर क्रेडीट

- फ) ही पॅरा बँकींग कृती नाही.
- i) मालमत्ता व्यवस्थापन ii) रक्कम काढणे
- iii) विमा व्यवसाय iv) परस्पर निधी व्यवसाय
- य) या कायद्याद्वारे बँकेतर वित्तीय संस्थांची नोंदणी झालेली आहे.
- i) कंपनी कायदा 1970 ii) कंपनी कायदा 1956
- iii) कंपनी कायदा 1967 iv) कंपनी कायदा 1958
- र) भारतामध्ये ही संस्था बँकेतर वित्तीय संस्थांचे नियमन करते.
- i) भारतीय रिझर्व्ह बँक ii) सेबी
- iii) महाराष्ट्र सरकार iv) स्टेट बँक ऑफ इंडिया

प्र.2) मध्यवर्ती बँकेची गरज आणि तर्कसंगतता स्पष्ट करा. [14]

प्र.3) व्यापारी बँकांवरील आर.बी.आय. चे नियमन आणि पर्यवेक्षण स्पष्ट करा. [14]

प्र.4) पॅरा बँकींग कृती स्पष्ट करा. [14]

प्र.5) बँकेतर वित्तीय संस्था म्हणजे काय? बँकेतर वित्तीय संस्थांचे प्रकार स्पष्ट करा. [14]

प्र.6) टिपा लिहा. (कोणत्याही दोन) [12]

- अ) मध्यवर्ती बँकेची उत्क्रांती
- ब) अंतिम ऋणदाता
- क) भारतीय पत माहिती केंद्र मर्यादित
- ड) बँकेतर वित्तीय संस्थांच्या समस्या

ॐॐॐ